

शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांचा
लैंगिक छळवणूकीसंबंधीच्या तक्रारींचे
निवारण करण्यासाठी समितीची स्थापना
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्र.आस्था २०१२/प्र.क्र. १७२ /का.०१
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक :- ०७ ऑगस्ट, २०१२.

पहा :- महिला व बाल विकास विभाग, आदेश क्रमांक आस्था २००९/प्र.क्र.१९४/का.०१,
दि. ०३ डिसेंबर २००९

निर्णय -शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक
सतावणूकीस प्रतिबंध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार
महिलांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी या विभागात खालीलप्रमाणे समितीची
स्थापना करण्यात येत आहे :-

१.	श्रीम. शु.म.घाडगे, वरिष्ठ स्वीय सहायक	अध्यक्ष
२.	श्रीम. स्व.उ.आठल्ये, कक्ष अधिकारी	सदस्य
३.	श्रीम. श्र.सु.कवळे, कक्ष अधिकारी	सदस्य
४.	श्री.दि.बा.पाटील, कक्ष अधिकारी	सदस्य
५.	अॅड.पुजा कुटे, मजलिस संस्था, मुंबई	सदस्य
६.	श्रीम. प्रि.सं.जोशी, सहायक	सदस्य सचिव

या विभागातील काम करण्याऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी, समितीच्या
अध्यक्षांकडे किंवा सदस्य-सचिवांकडे सादर करता येतील. विभागातील महिला कर्मचाऱ्यांना
याद्वारे कळविण्यात येते की, त्यांनी लैंगिक छळासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ती महिला
तक्रार निवारण समितीस तात्काळ सादर करावी.

कृ.मा.प.

संदर महिला तक्रार निवारण समितीचे कामकाज पुढीलप्रमाणे चालेल :-

१. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महिलांच्या लैंगिक छळवणूकीस आळा घालण्यासाठी व कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
२. विभागाच्या स्तरावर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण निर्धारित कालावधीमध्ये छाननी करणे व तक्रारीच्या अनुषंगाने योग्य त्या प्राधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करणे.
३. लैंगिक छळवणूकीसारखे प्रकार टाळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम घेणे, तसेच समितीच्या नियतकालीक बैठकीत त्याबाबत वेळोवेळी आढावा घेणे.
४. राज्य महिला तक्रार निवारण समितीस याबाबत वेळोवेळी अहवाल सादर करणे.

संदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१२०८०८१५०१३५२५०० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(शं.शा.म.ढाळ)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

अध्यक्षा, राज्य महिला तक्रार निवारण समिती, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

अध्यक्षा, महिला तक्रार निवारण समिती, महिला व बाल विकास विभाग, न.प्र.भ., मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांचे वरिष्ठ स्वीय सहायक .

संबंधित अधिकारी / सदस्य, (महिला तक्रार निवारण समिती) महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई -३२

ॲड.पुजा कुटे, B-२३ मे फेअर गार्डन, लिटिल गिब्स रोड, मलबार हिल, मुंबई ४०० ००८ .

महिला व बाल विकास विभागातील सर्व कार्यासने

निवड नस्ती कार्यासन ०१